



Lancer Container Lines Ltd.

Date: - May 26, 2023

To,
BSE Limited Ltd,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai 400 001.

Subject: Newspaper Advertisement- Financial Result for the Quarter and Year ended March 31, 2023,

Ref: script Code- 539841 i.e. Lancer Container Lines Limited.

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the Quarter and Year ended March 31, 2023, published in the following newspapers today:

1. Financial Express
2. Navakal.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You.
For Lancer Container Lines Limited

Miti Tailong
Company Secretary and Compliance Officer



Place: - Navi Mumbai

OASIS SECURITIES LIMITED

CIN No: L51900MH1986PLC041499

Regd. Office: Raja Bahadur Compound, Bldg. No. 5, 43 Tamarind Lane, Mumbai - 400 001
Tel.No: 022-40463500 Website: www.oasiscaps.com Email: admin@oasiscaps.com
Audited Financial Results For the Quarter and year ended 31-03-2023

STANDALONE RESULTS : (Rs. In Lacs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended				
		31-Mar-23		31-Mar-22		31-Mar-22 (Audited)
		(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations (Net)	46.52	0.49	-61.98	120.70	1,119.04
2	Net Profit/(+)/(Loss)(-) from ordinary Activities after tax	39.08	-86.57	-158.34	-41.68	229.63
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	8.13	-6.21	0.00	8.13	-6.21
4	Paid up equity share capital- (Face value of Rs. 10/-each)	185.00	185.00	185.00	185.00	185.00
5	Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year.	0.00	0.00	0.00	947.62	724.19
6	Earning Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs.10/-each -not annualised):					
	(a) Basic.	2.11	-4.68	-8.56	12.41	12.41
	(b) Diluted.	2.11	-4.68	-8.56	12.41	12.41
7	Earning per share (after extraordinary items) (of Rs.10/-each)-not annualised :					
	(a) Basic.	2.11	-4.68	-8.56	12.41	12.41
	(b) diluted	2.11	-4.68	-8.56	12.41	12.41

Notes:
1 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 25, 2023
2 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com)

For Oasis Securities Ltd
Sd/-
Anil Kumar Bagri
Managing Director
DIN: 00014338

Place : Mumbai
Date : 25.05.2023

AMS POLYMERS LIMITED

Regd. Off. : C-582, SARASWATI VIHAR, PITAMPURA DELHI-110034
Phone: 011-27017987; Fax: 011-27017987, Website : www.amspolymers.com,
CIN : L34300DL1985PLC020510 Email : polymersams@gmail.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended		Year ended 31.03.2023 (Audited)	Year ended 31.03.2022 (Audited)
	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)		
Total Income from operations	910.61	1677.1	8504.76	5259.16
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	37.82	4.31	72.20	13.75
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37.82	4.31	72.20	13.75
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.05	2.05	52.06	8.85
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	19.05	2.05	52.06	8.85
Equity Share Capital	330.25	330.25	330.25	330.25
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	(8.13)
Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic :	0.058	0.01	0.15	0.03
Diluted:	0.058	0.01	0.15	0.03

NOTE:
The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Financial year ended March 31, 2023 filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Results is available on the BSE's website, i.e., www.bseindia.com and on the Company's website www.amspolymers.com. The above results are prepared in accordance with the Companies (Ind AS) Rules, 2015.

For and on behalf of the Board of Directors of
AMS POLYMERS LIMITED
Sd/-
Anand Kumar
Managing Director
DIN: 01381489

Place: New Delhi
Date: 25th May, 2023

LANCER CONTAINER LINES LIMITED

CIN : L74990MH2011PL0211410
Regd Office: Mayuresh Chambers Premises Co-op Society Ltd, Plot No.80, Unit No.402-3, H02-4-Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai-400614.
Tel No. +91 22 2766940/41/42, E-Mail: secretarial@lancerline.com, Website: www.lancerline.com

Statement of Standalone audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2023 (Rs. in Lakh)

S. No	Particulars	Quarter Ended				Year ended 31.03.2022 (Audited)
		31.03.2023		31.03.2022		
		Audited	Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income from Operations	15,023.78	13,802.37	21,866.37	69,278.60	59,735.01
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items) (after exceptional and extraordinary items)	1,113.12	1,135.85	1,567.50	5,412.33	3,729.89
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	1,113.12	1,135.85	1,567.50	5,412.33	3,729.89
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	667.33	903.43	1,116.58	3,998.89	2,711.00
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	666.47	902.68	1,101.48	3,998.03	2,693.91
6	Equity Share Capital	3,077.71	3,014.11	3,014.11	3,077.71	3,014.11
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of Rs 5/-each) Basic	1.14	1.50	1.86	6.62	4.50
9	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of Rs 5/-each) Diluted	1.21	1.52	1.86	6.22	4.50

Statement of Consolidated audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2023 (Rs. in Lakh)

S. No	Particulars	Quarter Ended				Year ended 31.03.2022 (Audited)
		31.03.2023		31.03.2022		
		Audited	Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income from Operations	20,526.67	17,809.65	23,547.16	84,555.11	84,330.28
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and extraordinary items)	1,549.05	1,614.41	1,630.77	6,880.42	3,966.95
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	1,549.05	1,614.41	1,630.77	6,880.42	3,966.95
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	1,066.77	1,361.90	1,163.20	5,373.70	2,895.27
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	1,148.45	1,361.15	1,146.10	5,425.38	2,878.18
6	Equity Share Capital	3,077.71	3,014.11	3,014.11	3,077.71	3,014.11
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of Rs 5/-each) Basic	1.81	2.26	1.93	8.89	4.80
9	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of Rs 5/-each) Diluted	1.78	2.15	1.93	8.14	4.80

Notes:
1) The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly and half yearly Financial Results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly and half yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website : www.lancerline.com

For and on behalf of Board of Directors
Lancer Container Lines Limited
Sd/-
Abdul Khalik Chataiwala
Managing Director
DIN: 01942246

Place : Belapur, Navi Mumbai
Date : 25th May, 2023

BINANI INDUSTRIES LIMITED

Registered Office: 37/2, Chinar Park, New Town Rajarhat Main Road, PO Hatia, Kolkata - 700 157, India
Corporate Office: Mercantile Chambers, 12 J.N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001, India
CIN No. L24117WB1962PLC025584

Extract of Standalone & Consolidated Unaudited Results for Quarter and Audited Results for the year ended 31st March, 2023

Particulars	Standalone					Consolidated				
	Quarter Ended		Year Ended		31.03.23 (Unaudited)	Quarter Ended		Year Ended		31.03.22 (Audited)
	31.03.23 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.22 (Unaudited)	31.03.23 (Audited)		31.03.22 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.22 (Unaudited)	31.03.23 (Audited)	
Total Income from Operations	124	39	230	236	402	124	39	225	236	685
Profit / (Loss) from ordinary activities (Before tax and Extraordinary and Exceptional Items)	(9,543)	(58)	72	(9,739)	(89)	(14,553)	(161)	12	(15,071)	(129)
Net Profit / (Loss) from ordinary activities (After tax and Extraordinary and Exceptional Items)	(9,543)	(58)	72	(9,739)	(89)	(14,553)	(161)	17,983	(15,071)	17,842
Total Comprehensive Income / (Loss) for the period (Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(9,543)	(58)	85	(9,739)	(76)	(14,553)	(161)	17,996	(15,071)	17,855
Paid-up Equity Share Capital (Face Value per share Rs.10 each)	3,138	3,138	3,138	3,138	3,138	3,138	3,138	3,138	3,138	3,138
Other Equity (Excluding Revaluation Reserve/ Business Reorganization Reserve)	(21,843)	-	(94,887)	(21,843)	(94,887)	(21,843)	-	(6,978)	(21,843)	(6,978)
Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) (not annualised)										
(a) Before Extraordinary items- Basic & Diluted	(30.42)	(0.18)	0.23	(31.05)	(0.28)	(46.40)	(0.51)	57.33	(48.05)	56.88
(b) After Extraordinary items- Basic & Diluted	(30.42)	(0.18)	0.23	(31.05)	(0.28)	(46.40)	(0.51)	57.33	(48.05)	56.88

Notes:
1 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the unaudited financial results are available on the Company's website www.binaniindustries.com or at the websites of BSE (www.bseindia.com) or NSE (www.nseindia.com) or CSE (www.cse-india.com).
2 The Statement of Standalone & Consolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Year ended March, 31 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on 25/05/2023.

By order of the Board
For **BINANI INDUSTRIES LIMITED**
Sd/-
Rajesh Kumar Bagri
Director
DIN: 00191709

Place : Mumbai
Date : 25/05/2023

SALE NOTICE

SPARK GREEN ENERGY (AHMEDNAGAR) PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

Liquidator: **Mr. Sanjay Gupta**
Liquidator Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi-110048
Communication Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi-110048
Email: assetsale1@aaainsolvency.in, sparkgreenenergy.abc@gmail.com, sanjaygupta@aaainsolvency.com; assetsale2@aaainsolvency.in
Mob.-: 8800865284 (Mr. Puneet Sachdeva and Mr.Wasim)

E-Auction
Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016
Date and Time of E-Auction: 29th June, 2023 at 3.00 pm to 5.00 pm
(With unlimited extension of 5 minutes each)
Last Date of EMD submission: 27th June, 2023
Last date for Submission of Eligibility Documents by prospective bidder: From 26th May, 2023 to 8th June, 2023

Sale of Assets and Properties owned by Spark Green Energy (Ahmednagar) Private Limited (In Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench Court III, vide order dated 7th December, 2022 (Copy of order received on 12th January, 2023). The sale will be done by the undersigned through the E-Auction platform i.e. M/s National E-Governance Services Ltd (NeSL) having website at: <https://nbd.nesl.co.in/app/login>.

Particulars of the Asset	Reserve Price (INR)	Initial EMD Amount (INR)	Incremental Value (INR)
BLOCK A			
Sale of the Corporate Debtor as a going concern under Regulation 32A of IBBI (Liquidation Process) Regulation 2016 for Biomass Unit having Plot No. B - 4, Village - Shingwetukai, MIDC Newasa, Taluka Newasa, Newasa, Maharashtra, 414607*	31,83,50,000	3,18,35,000	10 Lakhs

*Kindly refer to E-Auction Document for clarification on Corporate Debtor being sold as Going Concern under Block A as per Regulation 32(e) of IBBI (Liquidation Process) Regulation, 2016. Please note that the sale of the company as going concern will be subject to the final approval of Hon'ble NCLT Order.

TERMS & CONDITIONS OF THE SALE IS AS UNDER:

- E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider M/s E-Procurement Technologies Ltd. (<https://nbd.nesl.co.in/app/login>)
- The following documents are required from Prospective Bidder within 14 days from the date of publication of the sale notice. i.e. up to **8th June, 2023**.
a) Ownership Structure and Composition of the E-Auction Applicant / Bidder, Proof of Identity, Current Address Proof, PAN card, valid e-mail ID, Landline and Mobile Phone number. Basic details of the Prospective Bidder as per ANNEXURE I;
b) Authorization to the Signatory (in case the bidder is a legal entity or any third person is appointed as an authorized representative in any case);
c) Affidavit and undertaking for eligibility under Section 29A along with a list of relatives and marked as ANNEXURE II;
d) Confidentiality Undertaking as per ANNEXURE III.
- The Liquidator has absolute right to accept or reject any or all bids or adjourn/postpone/cancel the E-Auction or withdraw any property or portion thereof from the E-Auction at any stage without assigning any reason thereof in consultation with the SCC.
- The Liquidator reserves the right to reject a bid in such a case where the Liquidator receives a single bid for purchasing the assets at Block A. However, in such a case the rejection would be subject to consultation with the SCC members.

For detailed terms and conditions kindly refer to the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. <https://insolvencyand-bankruptcy.in/public-announcements/spark-green-energy-ahmednagar-private-limited/> and the E-Auction Process Document uploaded on the aforementioned link, prior to submission of EMD and participation in the process.

SD/-
Sanjay Gupta
Liquidator in the matter Spark Green Energy (Ahmednagar) Private Limited
IP Registration No. IBBI/PA-001/IP-P00117/2017-2018/10252
Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash - I, New Delhi - 110048
Contact Person: Mr. Puneet Sachdeva, and Mr. Wasim: +91-8800865284
sparkgreenenergy.abc@gmail.com; sanjaygupta@aaainsolvency.com

Date: 26/05/2023
Place: New Delhi

MISHTANN FOODS LIMITED

Corporate Identification Number: L15400GJ1981PLC004170

Our Company was incorporated under the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Haveli under the name 'HICS Cements Private Limited' and a certificate of incorporation dated February 27, 1981. Pursuant to a resolution passed by our Shareholders in the Annual General Meeting held on September 25, 1994, our Company was converted from a private limited company into a public limited, consequent to which the name of our Company was changed from 'HICS Cements Private Limited' to 'HICS Cements Limited' and a fresh certificate of incorporation dated October 21, 1994, was issued by the Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Haveli. Subsequently, pursuant to a special resolution passed by the Shareholders of our Company by way of voting through Postal Ballot for which results were declared on February 13, 2015, the name of our Company was changed from 'HICS Cements Limited' to 'Mishtann Foods Limited' and a fresh certificate of incorporation dated February 19, 2015, was issued by the Registrar of Companies, Gujarat at Ahmedabad. At the time of incorporation, our registered office was located at Shah Commercial Centre, Station Road, Bhu - 370 001, Gujarat, India. Subsequently, pursuant to a resolution passed by the Shareholders in the AGM held on September 30, 2015, the Registered Office of our Company was shifted to C-808, Ganesh Meridian, Opp. High Court of Gujarat, S. G. Highway, Ahmedabad-380 060, Gujarat, India with effect from dated September 30, 2015.

Registered Office: C-808, Ganesh Meridian, Opp. High Court of Gujarat, S. G. Highway, Ahmedabad- 380 060, Gujarat, India; **Tel:** +91 982 462 3116; **Fax:** N.A.; **E-mail:** info@mishtann.com; **Website:** www.mishtann.com; **Contact Person:** Shivangi Digant Shah, Company Secretary and Compliance Officer;

PROMOTER OF OUR COMPANY: HITESHKUMAR GAURISHANKAR PATEL

ISSUE OF UPTO [-] EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 1 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ [-] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [-] PER EQUITY SHARE) (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING UPTO ₹ 15,000 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF [-] RIGHTS EQUITY SHARE(S) FOR EVERY [-] FULLY PAID-UP EQUITY SHARE(S) HELD BY THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON [-] (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS [-] TIMES OF THE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 228 OF THE DRAFT LETTER OF OFFER.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 72(2) of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 as amended (the "SEBI ICDR Regulations") to state that Mishtann Foods Limited is proposing, subject to requisite approvals, market conditions and other considerations, an issue of equity shares to its equity shareholders on rights basis and has filed the Draft Letter of Offer ("DLOF") dated May 24, 2023 with the Securities and Exchange Board of India (SEBI), BSE Limited (BSE) and Metropolitan Stock Exchange of India Limited (MSEI) on May 24, 2023.

Pursuant to the Regulation 72(1) of the SEBI ICDR Regulations, the DLOF filed with SEBI, BSE and MSEI is open for public comments, if any. The DLOF is hosted on the website of SEBI i.e. www.sebi.gov.in, website of the recognised stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE at www.bseindia.com and MSEI at www.msei.in, the website of the Company i.e. at www.mishtann.com and also in the websites of the Lead Managers i.e. PNB Investment Services Limited at www.pnbis.com and GYR Capital Advisors Private Limited at www.gyrcapitaladvisors.com. All members of the public are hereby invited to provide their comments on the DLOF to SEBI, BSE and MSEI with respect to the disclosures made in the DLOF. The public is requested to send a copy of the comments to SEBI, BSE or MSEI and to the Company or the Lead Managers to the Issue at their respective addresses mentioned herein. All comments must be received by the Company on or before 05.00 p.m. on the 21st day from the above mentioned date of filing of DLOF with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Rights Equity Shares in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this Draft Letter of Offer. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" on page 23 of this Draft Letter of Offer.

NOTE: All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DLOF

LEAD MANAGERS TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
<p>PNB INVESTMENT SERVICES LIMITED PNB Pragati Towers, 2nd Floor, Plot No. C-9, G-Block, BKC, Bandra (E), Mumbai - 400 051, Maharashtra, India. Telephone: +91 22 2653 2687 Fax No.: N.A. E-mail: mbd@pnbis.com Website: www.pnbis.com Investor grievance e-mail: complaints@pnbis.com Contact Person: Chinmay Gosavi/Shrinath Nair SEBI Registration No.: INM000011617 Validity of Registration: Permanent</p>	<p>GYR CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED 428, Gala Empire, Near JB Tower, Drive in Road, Thaltej, Ahmedabad-380 054, Gujarat, India. Telephone: +91 877 756 4648 Fax No.: N.A. E-mail: info@gyrcapitaladvisors.com Website: www.gyrcapitaladvisors.com Investor grievance: investors@gyrcapitaladvisors.com Contact Person: Mohit Baid SEBI Registration Number: INM000012810 Validity of Registration: Permanent</p>	<p>KFIN TECHNOLOGIES LIMITED Selenium Tower-B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032, Telangana, India. Tel No: +91 406 716 2222 Email: mishtann.rights@kfinetech.com Investor Grievance Email: einward.ris@kfinetech.com Website: www.kfinetech.com SEBI Registration Number: INR000000221 Contact Person: M Murali Krishna</p>

For **MISHTANN FOODS LIMITED**
On behalf of the Board of Directors
Sd/-
Shivangi Digant Shah, Company Secretary and Compliance Officer
Managing Director

Date: May 26, 2023
Place: Mumbai

Disclaimer: Mishtann Foods Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to issue its equity shares on rights basis and has filed a Draft Letter of Offer with the SEBI, BSE and MSEI. The Draft Letter of Offer shall be available on the website of Issuer Company at www.mishtann.com and the website of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com and MSEI at www.msei.in, the Company at www.mishtann.com and also in the websites of the Lead Managers i.e. PNB Investment Services Limited at www.pnbis.com and GYR Capital Advisors Private Limited at www.gyrcapitaladvisors.com. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details investors should refer to and rely on the Draft Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 23 of the Draft Letter of Offer before making an investment in the Issue.

This announcement has been prepared for publication in India and may not be released in any other jurisdiction. Please note the distribution of the DLOF and issue of equity shares on rights basis to person in certain jurisdictions outside India may be restricted by legal requirements prevailing in those jurisdictions. Accordingly, any person who acquires Rights entitlement or Rights Equity shares will be deemed to have declared, warranted and agreed that at the time of subscribing for the Rights Equity Shares or the Rights Entitlements, such person is not and will not be in the United States and/or in the restricted jurisdictions. The Rights Equity Shares of the Company have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "Securities Act"), or in any other jurisdiction which have any restrictions in connection with offering, issuing and allotting Rights Equity Shares within its jurisdictions, and/or to its citizens. The offering to which the DLOF relates is not, and under no circumstances is to be construed as, an offering of any Rights Equity Shares or Rights Entitlements for sale in the United States or any other jurisdiction other than India or as a solicitation therein of an offer to buy any of the said Rights Equity Shares or Rights Entitlements.

Communicate India

SALE NOTICE

AUTOMOTIVE COACHES AND COMPONENTS LIMITED (In Liquidation)

Reg. Off.: C1 & D6, SIPCOT Industrial Complex, Gummidipoondi
Thiruvallur 601201, Tamilnadu,

E Auction
Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016
Date and Time of Auction: Friday the 9th June 2023 from 3 pm to 5 pm
(With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Vehicles forming part of Liquidation Estate will be done by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal Chennai Bench through the e-auction platform WWW.BANKACTIONS.IN

Description of Assets:

Batch 1 - Trailer & Prime mover at Gummidipoondi ACCL Unit
1. TN 18 AY 7160 (Prime Mover) (Ashok Leyland Tusker Super), Year 2006
2. TN 18 AY 7160 (Tractor) (Ashok Leyland Tusker Super), Year 2006

Batch 2 - Lorry at Gummidipoondi ACCL Unit
1. TN 20 AQ 2112 (Ashok Leyland Open Truck), Year 2007.

Asset	Reserve Price In Rs.	Earnest Money Amount In Rs.
BATCH 1: Trailer & Prime mover	5,51,000/-	55,100/-
BATCH 2: Lorry	4,05,000/-	

